

खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळेमधील सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्र. इडीडी २०११/प्र.क्र.३६६/अ.क.१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २ डिसेंबर, २०१५.

वाचा:- १) या विभागाचा शासन निर्णय क्र.इडीडी २००५/प्र.क्र.३५६/सुधार-२, दि.४.७.२००९.
२) आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांचे पत्र क्र.अकआ/मतिमंद/अनुकंपा/२३७८/
नियुक्ती/मून/प्रति-४/मति/२०११-१२, दि.२३.६.२०११.

प्रस्तावना

स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या अपंगांच्या अनुदानित/विना अनुदानित तत्वावरील शाळा/ कर्मशाळेमधील कर्मचा-यांचा शासकीय सेवेत असतांना मृत्यु झाल्या कारणाने त्यांच्या जवळच्या नातेवाईकांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची योजना उपरोक्त शासन निर्णय दि.४.७.२००९ अन्वये लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेनुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती देतांना संस्था हे युनिट (एकक) गृहीत धरण्याऐवजी जिल्हा हे युनिट (एकक) गृहीत धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या अपंगांच्या अनुदानित/विना अनुदानित तत्वावरील शाळा/ कर्मशाळेमधील कर्मचा-यांना संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये सेवेत असतांना दिवंगत झालेल्या अनुदानित व विना अनुदानित खाजगी अपंगांच्या विशेष शाळा/ कर्मशाळेमधील कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच्या परिशिष्ट-अ नुसार सदर योजनेची नियमावली विहित करण्यात आलेली आहे. त्यामधील नियम क्र.१४ नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती देतांना संस्था हे युनिट (एकक) गृहीत धरण्यात आलेले आहे. त्यानुसार एखादया संस्थेमधील कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना त्याच संस्थेमध्ये नोकरी अनुज्ञेय ठरते परंतु त्याच संस्थेमध्ये पद रिक्त न झाल्यास मयत कर्मचा-याच्या कुटुंबियांस लवकर नोकरी मिळत नाही व अशा कुटुंबास प्रदीर्घ काळ नोकरीची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे सदर योजनेचा मूळ उद्देश सफल होत नसल्यामुळे “संस्था” हे युनिट (एकक) गृहीत धरण्याऐवजी “जिल्हा” हे युनिट (एकक) गृहीत धरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे केल्यामुळे एखादया संस्थेमधील कर्मचारी मयत झाल्यास, त्या जिल्हयामधील कोणत्याही संस्थेमध्ये पद रिक्त झाल्यानंतर, त्या मयत कर्मचा-याच्या कुटुंबियांपैकी कोणत्याही एका पात्र व्यक्तीस नियुक्ती मिळू शकेल आणि मयत कर्मचा-याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

२. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी ज्या कुटुंबियांचे अर्ज पात्र ठरतील अशा कुटुंबियांच्या अनुदानित व विना अनुदानित संस्थांनिहाय दोन स्वतंत्र प्रतीक्षायादया जिल्हा स्तरावर ठेवण्यात याव्यात आणि प्रथम येणा-यांस प्रथम प्राधान्य या तत्वावर त्या जिल्हयामध्ये ज्या संस्थेमध्ये पद रिक्त होईल त्या संस्थेमध्ये या अनुकंपा यादीतील उमेदवारास नियुक्ती देण्यात यावी. हे करतांना अनुदानित शाळेतील मयत कर्मचा-याच्या वारसास अनुदानित शाळेवर व विनाअनुदानित शाळेवरील मयत कर्मचा-याच्या वारसास विनाअनुदानित शाळेवर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्यात येईल.

३. सदर नियुक्तीची कार्यवाही खालीलप्रमाणे गठीत केलेल्या समितीमार्फत करण्यात येईल.
- | | | |
|---|---|------------|
| (१) जिल्हाधिकारी | - | अध्यक्ष |
| (२) अनुदानीत /विनाअनुदानीत अपंगाच्या विशेष शाळा / कर्मशाळांचे तीन मुख्याध्यापक
(अनुदानित शाळेवरील नियुक्तीसंदर्भात अनुदानित शाळेवरील सदस्य व विनाअनुदानित शाळेवरील नियुक्तीकरीता विनाअनुदानित शाळेवरील सदस्य याप्रमाणे) | - | सदस्य |
| (३) जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद (मुंबई शहर/मुंबई उपनगर जिल्हयांकरीता संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त) | - | सदस्य सचिव |

४. वरील सुधारणे व्यतिरिक्त शासन निर्णय दि.४.७.२००९ सोबतच्या परिशिष्ट-अ मधील उर्वरित नियमावलीत बदल होणार नाही.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या संकेतांक २०१५१२०२१५१५३७९९२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्र. पां. लुबाळ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- २) मा.मंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव.
- ३) मा.राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (सा.न्या.), मंत्रालय, मुंबई
- ६) आयुक्त, अपंग कल्याण, पुणे
- ७) सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण
- ८) सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
- ९) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/मुंबई उपनगर
- १०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), मुंबई / नागपूर
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १३) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १४) निवड नस्ती, अपंग कल्याण-१.
